



15th February, 2025

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001.

Dear Sir/Madam,

Sub: Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Ref: Scrip Code: BSE – 506186

In terms of Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith newspaper cuttings of the publication of the un-audited financial results of the Company for the quarter ended 31st December, 2024 approved at the meeting of the Board of Directors held on Thursday, 13th February, 2025, published in Business Standard and Mumbai Lakshadweep on Saturday, 15th February, 2025 and the same is also being displayed on the website of the Company viz. www.galaxycloudkitchens.in.

Kindly acknowledge the same.

For Galaxy Cloud Kitchens Limited

Harsh Joshi
Company Secretary & Compliance Officer

CIN: L47110MH1981PLC024988

Registered Office Knowledge House, Shyam Nagar Off Jogeshwari-Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai 400060.
Tel: 022 2803 9405 Email: investors@galaxycloudkitchens.in Website: www.galaxycloudkitchens.in

GEMSTONE INVESTMENTS LIMITED			
Reg. Off.: Office No. A/301, Shubham Centre A Building CHS, Cardinal Gracious Road, Andheri East Mumbai 400093.			
CIN: L65990MH1994PLC081749; Email: gemstoneltd@gmail.com; Website: www.gemstoneltd.com			
Extracts of the statement of Un-audited Standalone Financial Results for the quarter ended on 31st December, 2024 (Amount in 'Lakhs' except EPS)			
Particulars	Standalone		
	Quarter ended 31.12.2024 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)
Total income from operations (net)	2,393	210,523	51,426
Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	(11,147)	48,518	41,723
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	(11,147)	48,518	41,723
Net Profit / (Loss) for the period after tax	(11,189)	35,168	30,211
Paid-up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	747,500	747,500	747,500
Earning per equity share			
Basic	(0.015)	0.047	0.040
Diluted	(0.015)	0.047	0.040

Note:
The above is an extract of the detailed format of Un-audited Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Result for the quarter ended is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com).
Figures of the previous year have been re-grouped / re-arranged / re-classified wherever considered necessary.

By Order of the Board
For Gemstone Investments Limited
Sd/-
Sudhakar Gandhi
Managing Director
DIN: 09210342

Place: Mumbai
Date: 14th February 2025

GOVERNMENT OF MAHARASHTRA
Maharashtra Medical Goods Procurement Authority, Mumbai
e-mail - maha.mmgsa2023@gmail.com
MMGPA, 1st Floor, Arogya Bhavan, St. Georges Hospital Compound, MUMBAI - 400 001.

TENDER NOTICE

Date: 14.02.2025

Chief Executive Officer, Maharashtra Medical Goods Procurement Authority, Mumbai invites tender in two Envelope system from the eligible bidders for the following items for purchase of medicines.

Sr. No.	Tender No.	Name of Item(s)	Prebid Meeting	Period of sale, download & submission of bid	Bid Opening
1	RRT-117	Portable Transport Warming System	Dt.18.02.2025 At 11.00 AM	Dt. 14.02.2025 at 05.30 PM to Dt. 06.03.2025 Upto 02.00 PM.	Dt. 07.03.2025 at 02:00 PM

1. For detailed information, the interested bidders may visit the website <https://mahatenders.gov.in>.

2. The Chief Executive Officer reserves the right to increase or decrease the quantity to be purchased and also reserves the right to cancel all the tenders without giving any reason to.

For e-tendering help/ information, please contact.
Website: <https://mahatenders.gov.in>
Email : maha.mmgsa2023@gmail.com
Sd/-
Chief Executive Officer, Maharashtra Medical Goods Procurement Authority
Mumbai

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P.L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./Deemed conveyance/Notice/485/2025 Date:13/02/2025
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE
Application No. 31 of 2025

Om Kalpavruksh Co-op. Housing Society Ltd., Having address at CTS No. 37-A/1, Kalpavruksh, Babhai Gothan, Babhai, Borivali (W), Mumbai 400092 Applicant, Versus, 1. M/S. C H Patil & Sons, A Partnership Firm, Through its Partner Mr. Amit Chintaman Patil Having address at B-102, Court Chambers, S.V. Road, Borivali (W), Mumbai 400092 And Swagat Building, 1st floor, Above Mahanagar Bank, Shimpoli Road, Kastur Park, Borivali (W), Mumbai 400092 2. Smt. Sushma Manohar Chogle, 3. Shri. Devdatta Manohar Chogle, 4. Smt. Kalpana Manohar Chogle, 5. Smt. Kalpana Arun Mantri, Having last known address at CTS No. 37-A (part), 37-E-1, and 37-D (part), Om Kalpavruksh CHS Ltd., Kalpavruksh, Babhai Gothan, Babhai, Taluka Borivali, Village Eksar, Borivali (W), Mumbai 400092 Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral deemed conveyance on land admeasuring 1351.50 square meters., (which is as latest PRC records) being land bearing CTS No. 37/A/1 of Village Eksar, Taluka Borivali, City Survey Office Borivali in Mumbai Suburban District and further "Om Kalpavruksh Co-operative Housing Society Ltd" is also entitled for Access from 6.10 m wide Municipal Road as shown in Approved Plan as per Latest Approved Plans as per the Latest Architect Certificate dated 10/10/2024 which is annexed to this Main Application, in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 27/02/2025 at 2.00 p.m.

Sd/-
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority
U/s 5A of the MOFA, 1963.

GALAXY CLOUD KITCHENS LIMITED

CIN : L47110MH1981PLC024988
Regd Off. : Knowledge House, Shyam Nagar
Off Jogeshwari-Vikhroli Link Road, Jogeshwari (East), Mumbai 400060.
Email : investors@galaxycloudkitchens.in
Tel: 022-28039405

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

1)The Board of Directors of the Company, at their Meeting held on February 13, 2025 approved Unaudited Financial Results of the Company, for the quarter and nine months ended December 31, 2024.

2)The results, along with Limited Review Report have been submitted to the Stock Exchange at <https://www.bseindia.com/> and also posted on the Company's website at https://galaxycloudkitchens.in/Quarterly_Results.html and can be accessed by scanning the QR Code



By order of the Board
Galaxy Cloud Kitchens Limited
Sd/-
Pinki Dixit
Whole Time Director
DIN: 10469085

Place : Ghaziabad (Uttar Pradesh)
Date : February 13th, 2025

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that the Original Registered Agreement for Sale, dated 10th October 2002, executed between Ms. Great Eastern Shipping Company Ltd., represented by Shri. Kashyap Krishna Prasad, as the Developer and Mr. Dayal Mohan Vaghela as the Purchaser, along with its annexures registered at Serial No. BDR-77333/2002 at the office of Sub-Registrar of Assurance Kuria 2, was deposited with Union Bank of India (Bazargate Street Branch) for the creation of a mortgage charge. The aforementioned original document has been lost, misplaced, or are otherwise untraceable by Union Bank of India, Bazargate Street Branch. Union Bank of India (Bazargate Street Branch) has lodged a formal missing report with the M.R.A.Police Station on 14th February 2025.

All individuals are hereby cautioned not to engage in any transaction or dealings based on these missing documents. If any person has already entered into any transaction or is in the process of doing so, they are requested to notify the undersigned, in writing, at the addresses provided below, within 15 days from the date of this notice. Should any person be in possession of the aforementioned documents, we kindly request that they be returned to the following addresses:

Dated : 14.02.2025

Mr. Mani Lal Verma (Branch Head)
Union Bank of India (Bazargate Street Branch), 266, Parin Nariman Street, Fort, Mumbai - 400001. Phone: 9769756657
Advocate Aarti Nimbalkar,
Office No. 26(5), Second Floor, Rajabhadur Building No. 32, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai 400001. Contact No. 9821565729.

GOVERNMENT OF MAHARASHTRA
Maharashtra Medical Goods Procurement Authority, Mumbai
e-mail - maha.mmgsa2023@gmail.com
MMGPA, 1st Floor, Arogya Bhavan, St. Georges Hospital Compound, MUMBAI - 400 001.

TENDER NOTICE

Date: 14.02.2025

Chief Executive Officer, Maharashtra Medical Goods Procurement Authority, Mumbai invites tender in two Envelope system from the eligible bidders for the following items for purchase of medicines.

Sr. No.	Tender No.	Name of Item(s)	Prebid Meeting	Period of sale, download & submission of bid	Bid Opening
1	RT-139	Pathology & other Equipment at RRH	Dt.20.02.2025 At 12.00 PM	Dt. 14.02.2025 at 10 AM to Dt. 07.03.2025 Upto 02.00 PM.	Dt. 08.03.2025 at 02:00 PM

1. For detailed information, the interested bidders may visit the website <https://mahatenders.gov.in>.

2. The Chief Executive Officer reserves the right to increase or decrease the quantity to be purchased and also reserves the right to cancel all the tenders without giving any reason to.

For e-tendering help/ information, please contact.
Website: <https://mahatenders.gov.in>
Email : maha.mmgsa2023@gmail.com
Sd/-
Chief Executive Officer, Maharashtra Medical Goods Procurement Authority
Mumbai

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./Deemed conveyance/Notice/480/2025 Date: 13/02/2025
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE
Application No. 34 of 2025

Gaurav Bahar Co-operative Housing Society Ltd., Having address at Gaurav Garden, Bandar Pakhadi Road, Kandivali (W), Mumbai - 400067 Applicant, Versus, 1. Angeline Bastav Keni, 2. Itur Bastav Keni, 3. Maryan Bastav Keni, 4. Pasquina Bastav Keni, 5. Louisa Mingle Vaity, 6. Duming Mingle Vaity, 7. Teressa Alias Tareja Mingle Vaity, 8. Rocky Mingle Vaity, Address of addressee. No. 1 to 8 C.T.S. No. 260 & 262, S. No. 97, H. No. 6, Gaurav Garden, Bandar Pakhadi Road, Kandivali (W), Mumbai - 400067, 9. M/S. Usha Constructions Through Their Proprietor Smt. Usha Vasant Bhat, C.T.S. No. 263, S. No. 97, H. No. 7, Gaurav Garden, Bandar Pakhadi Road, Kandivali (W), Mumbai - 400067, 10. M/S. Ravi Real Estate Developers Pvt Ltd., Laxmi Palace, 76, Mathuradas Road, Kandivali (W), Mumbai - 400067, 11. The Additional Collector / Competent Authority (ULC) Mumbai Suburban District, New Administrative Building, Near Chetana College, Bandra (E), Mumbai - 400051, 12. Gaurav Jhankar C.H.S. Ltd., 13. Gaurav Geet C.H.S. Ltd., 14. Gaurav Malhar C.H.S. Ltd., 15. Gaurav Aakar C.H.S. Ltd., 16. Gaurav Vista C.H.S. Ltd., 17. Divya Satkar C.H.S. Ltd., 18. Divya Dhrushti Shrushi C.H.S. Ltd., 19. Gaurav Vihar C.H.S. Ltd., 20. Gaurav Jamuna C.H.S. Ltd., 21. Gunjan Garden C.H.S. Ltd., 22. Divya Gunjan C.H.S. Ltd., 23. Gunjan B Wing C.H.S. Ltd., Through their Chairman / Secretary, Address of Opp. No. 12 to 23 Gaurav Garden Complex, Bandar Pakhadi Road, Kandivali (W), Mumbai - 400067., Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Conveyance of the land admeasuring 742.63 square meters; from C.T.S. bearing No. 261 admeasuring about 57 square meters & C.T.S. No. 262 admeasuring about 346.80 square meters., corresponding to Survey No. 97, Hissa No. 6, alongwith the undivided proportionate share in the R.G. Internal Road, FSI advantage of DP Road, Road Set Back, Access and other common amenities out of larger layout of Gaurav Garden from C.T.S. No. 138, 141, 143 to 146, 148, 156, 157, 159 to 161, 172(pt.), 178, 179, 180, 184, 186 to 188, 191, 192, 193, 195 to 198, 203, 215, 260 to 271, 272(pt), 273 to 282 in the Revenue Village Kandivali, Taluka Borivali, alongwith the building standing thereon namely "Gaurav Garden Bahar Co-operative Housing Society Ltd", situated Gaurav Garden, Bandar Pakhadi Road, Kandivali (W), Mumbai - 400067; in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 27/02/2025 at 02:00 p.m.

Sd/-
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority
U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P.L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mum./Deemed conveyance/Notice/485/2025 Date:13/02/2025
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE
Application No. 31 of 2025

Om Kalpavruksh Co-op. Housing Society Ltd., Having address at CTS No. 37-A/1, Kalpavruksh, Babhai Gothan, Babhai, Borivali (W), Mumbai 400092 Applicant, Versus, 1. M/S. C H Patil & Sons, A Partnership Firm, Through its Partner Mr. Amit Chintaman Patil Having address at B-102, Court Chambers, S.V. Road, Borivali (W), Mumbai 400092 And Swagat Building, 1st floor, Above Mahanagar Bank, Shimpoli Road, Kastur Park, Borivali (W), Mumbai 400092 2. Smt. Sushma Manohar Chogle, 3. Shri. Devdatta Manohar Chogle, 4. Smt. Kalpana Manohar Chogle, 5. Smt. Kalpana Arun Mantri, Having last known address at CTS No. 37-A (part), 37-E-1, and 37-D (part), Om Kalpavruksh CHS Ltd., Kalpavruksh, Babhai Gothan, Babhai, Taluka Borivali, Village Eksar, Borivali (W), Mumbai 400092 Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral deemed conveyance on land admeasuring 1351.50 square meters., (which is as latest PRC records) being land bearing CTS No. 37/A/1 of Village Eksar, Taluka Borivali, City Survey Office Borivali in Mumbai Suburban District and further "Om Kalpavruksh Co-operative Housing Society Ltd" is also entitled for Access from 6.10 m wide Municipal Road as shown in Approved Plan as per Latest Approved Plans as per the Latest Architect Certificate dated 10/10/2024 which is annexed to this Main Application, in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 27/02/2025 at 2.00 p.m.

Sd/-
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority
U/s 5A of the MOFA, 1963.

Shreeji
SHREEJI TRANSLOGISTICS LIMITED

CIN: L63010MH1994PLC077890
Registered Office: D-3011, Akshar Business Park, Plot No.03, Sector 25, Vashi, Navi Mumbai - 400703.
Phone: (022) 40746666/ 40746600
Website: www.shreejitranslogistics.com
Email: cs@shreejitranslogistics.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

The Board of Directors of the Company has, at its meeting held on 13th February, 2025, approved the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended 31st December, 2024.

The Results, along with the Limited Review Report thereon by the Statutory Auditors, have been posted on the Company's website at https://www.shreejitranslogistics.com/uploads/Financial_Results_31.12.2024_.pdf and can also be accessed by scanning the QR Code.



For Shreeji Translogistics Limited
Sd/-
Rajnikant C. Shah
Wholetime Director
DIN: 00269109

Place: Navi Mumbai
Date: 13th February, 2025

Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Aayush Wellness Limited

275, Ground Floor, West End Marg, Near Saket Metro Station Exit: 2, New Delhi-110030
CIN: L01122DL1984PLC018307; Email: cs@aayushwellness.com; Website: www.aayushwellness.com
Extracts of the Statement of Consolidated and Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended on 31st December 2024 (Amount in '000 except EPS)

Particulars	Standalone		Consolidated		
	Quarter ended 31.12.2024 (Unaudited)	Year Ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Quarter ended 31.12.2023 (Unaudited)	Year Ended 31.03.2024 (Audited)
Total income from operations (net)	256321.368	6030.000	0.00	256321.368	6030.000
Net Profit/(Loss) for a period (before tax and exceptional items)	10895.275	5923.247	297.000	10895.275	5923.247
Net Profit/(Loss) for a period before tax (after exceptional items)	10895.275	22672.751	297.000	10895.275	5923.247
Net Profit / (Loss) for the period after tax	10895.275	5718.842	297.000	10895.275	5718.842
Total Comprehensive Income for the period	10895.275	5718.842	297.000	10895.275	5718.842
Paid-up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	48671.699	32450.000	32450.000	48671.699	32450.000
Earning per equity share					
Basic:					
Diluted:	0.224	0.176	0.091	0.224	0.176

Notes:
The above is an extract of the detailed format of Un-audited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Un-audited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2024 is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com).
Figures of the previous year have been re-grouped/re-arranged/re-classified wherever considered necessary.

By Order of the Board
For Aayush Wellness Limited
Sd/-
Naveen Kumar Kunjara
Managing Director
DIN: 07087891

Place: New Delhi
Date: 14.02.2025

SRG HOUSING FINANCE LIMITED

CIN: L65922RJ1989PLC015440
Reg. Off: 321, S M Lodha Complex, Near Shastrji Circle, Udaipur-313001 (Rajasthan)
Phone: 0294-2412609 E-mail: info@srghousing.com Website: www.srghousing.com

SYMBOLIC POSSESSION NOTICE RULE 8(1) (For Immovable Property)

Whereas, the undersigned being the authorized officer of SRG Housing Finance Limited, 321, SM Lodha Complex, Near Shastrji Circle, Udaipur - 313001 (Rajasthan), under the Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of power conferred under section 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued demand notices on the dates mentioned against each account calling upon the respective borrower/co-borrower/mortgagor/guarantors, to repay the amount within 60 days from the date of receipt of the said notices. The borrower/co-borrower/mortgagor/guarantors having failed to repay the amount, notice is hereby issued to the borrower/co-borrower/mortgagor/guarantors and the public in general, that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13(1) of the said Act, read with rule 9 of the said rules, on the dates mentioned against each account. The borrower/co-borrower/mortgagor/guarantors in particular and public in general are hereby cautioned **Not to deal with the properties** and any dealing with the properties will be subject to the charge of SRG Housing Finance Limited, 321, SM Lodha Complex, Near Shastrji Circle, Udaipur - 313001 (Rajasthan), for the amounts mentioned below plus future interest and cost charges thereon until the realization. The Borrowers/Co-borrowers/Mortgagors/Guarantors are invited to the provisions of sub-section (b) of section 13 of the said Act, in respect of time available to redeem the available secured assets.

S. No. Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors	1) Date Of Demand Notice 2) Date Of Symbolic Possession 3) Claim Amount As Per Demand Notice	Description Of Immoveable Property (Together With Buildings And Structures Constructed, To Be Constructed Thereon Along With Fixtures And Fittings Attached To The Earth And Anything Attached To The Earth.)
1. HLRO00000000004509 MR. ANIL PRAKASH UDATA S/O MR. PRAKASH SHANKAR UDATA (BORROWER) MRS. VIJAYLAXMI PRAKASH UDATA W/O MR. PRAKASH UDATA (CO-BORROWER - 1) MR. PRAKASH SHANKAR UDATA S/O MR. SHANKAR UDATA (CO-BORROWER - 2) MRS. RITIKA ANIL UDATA W/O MR. ANIL UDATA (CO-BORROWER - 3) MR. MALLESHAM GUDIMALLA S/O MR. SATAYA GUDIMALLA (GUARANTOR)	1. Date of demand notice July 01, 2021 2. Date of symbolic possession - FEBRUARY 10, 2025 3. Claim amount as per demand notice Rs. 5,47,200 / RUPEES FIVE LAKH FORTY SEVEN THOUSAND AND TWO HUNDRED ONLY as on MARCH 18, 2021 plus future interest, incidental expenses, cost, charges etc., w.e.f. MARCH 19, 2021.	All that piece and parcel of land owned by:- In the name - MRS. VIJAYLAXMI PRAKASH UDATA W/O PRAKASH UDATA HAVING FLAT NO. 106, M.H.NO. 1112/106, SURVEY NO. 48, LOCALITY - MAUJE KAMATGARH, TEHSIL - BHIWANDI, DISTRICT - THANE, (MAHARASHTRA) Having Land Area of 260 SQ. FT. SURROUNDED BY EAST - BUILDING, WEST - OPEN AREA NORTH - WORKSHOP, SOUTH - ROAD
2. HLRO00000000008002 MRS. SADHANA SHRENIK SHAH W/O MR. SHRENIK SHAH (BORROWER) MR. SAHIL SHRENIK SHAH S/O MR. SHRENIK SHAH (CO-BORROWER) MR. VIJAY ARUN KULKARNI S/O MR. ARUN EKNAHT KULKARNI (GUARANTOR)	1. Date of demand notice AUGUST 31, 2024 2. Date of symbolic possession - FEBRUARY 10, 2025 3. Claim amount as per demand notice Rs. 2,65,870/- RUPEES TWO LAKH SIXTY FIVE THOUSAND EIGHT HUNDRED SEVENTY ONLY as on AUGUST 31, 2024 plus Future Interest, Incidental Expenses, cost, charges, etc. w.e.f. SEPTEMBER 01, 2024	All that piece and parcel of land owned by:- In the name - MRS. SADHANA SHRENIK SHAH W/O MR. SHRENIK SHAH HAVING FLAT NO. 12, 2 nd FLOOR, BUILDING NO. B - 76, DATTA DHAM NIWAS, BASWAN T COMPOUND, OLD AGRA ROAD, TEHSIL - SHAHPUR, DISTRICT - THANE, (MAHARASHTRA) Having Land Area of 621.75 SQ. FT. SURROUNDED BY EAST - BASWAN BUILDING, WEST - INTERNAL ROAD, NORTH - OPEN PLOT, SOUTH - RESIDENTIAL BUILDING

PLACE: MAHARASHTRA
DATE: 15-02-2025

Sd/-
Authorized Officer, SRG Housing Finance Limited

ICICI Bank

Regd. Office: ICICI Bank Limited, ICICI Bank Tower, Near Chakli, Circle, Old Padra Road, Vadodra, Gujarat - 390 007
Corporate Office: ICICI Bank Towers, Bandra - Kurla Complex, Bandra (E) - Mumbai - 400 051
Regional Office: ICICI Bank Tower, NBCC Palace, Bhisam Pitamah Marg, Pragati Vihar, New Delhi- 110003

PUBLIC NOTICE - E-AUCTION OF ASSIGNMENT OF FINANCIAL ASSETS

In terms of the policy of ICICI Bank Limited ("ICICI Bank") on Sale of Financial Assets and in line with the regulatory guidelines, ICICI Bank hereby invites EOI from interested Scheduled Commercial Banks/ Small Finance Banks/ARCs/NBFCs/Fis/Permitted transferees for purchase of portfolio of ten/Non-Performing Asset ("Financial Asset") on the terms and conditions indicated herein, on an "as is where is, as is what is and without recourse" basis.

Schedule for E-Auction:

Sr. No.	Activity	Date & Time
1.	Submission of Expression of Interest ("EOI")	February 18, 2025 latest by 5:00 PM
2.	Execution of Non-Disclosure Agreement ("NDA") (if not already executed with ICICI Bank)	February 19, 2025 latest by 5:00 PM
3.	Release of Offer Document along with Preliminary Information Memorandum ("PIM")	February 19, 2025
4.	Access to data for due diligence	February 20, 2025 to March 10, 2025
5.	Submission of Bid Form	March 11, 2025 latest by 5:00 P.M.

TERMS & CONDITIONS FOR SALE OF LOAN:

- The sale of the aforesaid portfolio is on "As is where is basis", "As is what is basis", "Whatever there is basis" and "Without recourse basis".
- Offer for assignment of Loan is solicited on cash basis only. Cash shall be payable upfront in the form of demand draft/ electronic transfer upon execution of assignment agreement.
- All Parties who are eligible as per applicable law are invited/eligible for participating in the purchase of Loan.
- The reserve price of the portfolio shall be finalised by the Bank based on the evaluation of the offers submitted by the interested parties in accordance with the terms of sale and after necessary approvals from the Competent Authority of the Bank
- The interested parties may submit the revised bid format the reserve price intimated by the Bank
- The e-bidding process, if required, will be conducted through M/s e-Procurement Technologies Ltd (Auction tiger) on the website of auction agency i.e. <https://icicibank.auctiontiger.net> as detailed above.
- The sale process shall be subject to terms & conditions contained in the offer document which will be made available to Parties.

Interested Parties should submit their EOIs by hand delivery/email in the addresses provided hereinbelow, along with relevant documents to establish their eligibility to the satisfaction of ICICI Bank.

For any further clarifications with regard to data room, terms and conditions of the auction, kindly contact Mr. Ishan Gupta, Relationship Manager, Contact No. +91 8879769679, (e-mail ishan.gupta@icicibank.com), Mr. Shubham Bansal, Relationship Manager Contact No. +91 9873981839, (e-mail shubham.bansal@icicibank.com), Ms. Anshu Jain, Product Head, (e-mail anshu.jain@icicibank.com) Or send by post at ICICI Bank Tower, NBCC Palace, Bhisam Pitamah Marg, Pragati Vihar, New Delhi - 110 003. For any further clarifications regarding data room, terms and conditions of the process, the abovementioned persons may be contacted.

ICICI Bank will not be responsible/liable in case of non-receipt of EOI by ICICI Bank for the reasons beyond the control of the Bank. Interested Parties are expected to take efforts to find out the status of communication sent by them to ICICI Bank to ensure their participation in the auction process.

This notice and contents hereof are subject to any prevailing laws, rules and regulations of India.

Date : February 15, 2025
Place : Mumbai

Sd/- Authorised Officer
ICICI Bank Limited

LOKHANDWALA KATARIA CONSTRUCTION PRIVATE LIMITED

CIN - U45200MH1998PTC117468
306A and 306B, Ceejay House, Dr. Annie Besant Road "F" Block, Shiv Sagar Estate, Worli, Mumbai - 400018
Website: <https://lokhandwalainfrastructure.com> Email Id : am@lokhandwalainfrastructure.com

Standalone Audited financial results for the quarter ended 31st December, 2024

Rs. in lakhs

Particulars	For the Quarter 31 Dec 2024	For the Quarter 30 Sep 2024	Year period ended 31 Dec 2024	Year ended 31 March 2024
	Unaudited	Unaudited	Un-audited	Audited
Revenue from operations	11,847.50	2,448.33	24,038.42	22,203.39
Other income	73.57	173.31	173.31	197.83
Total Income from Operations	11,921.07	2,501.64	24,211.66	22,401.22
Total Expenditure	19,638.01	9,865.39	47,414.36	50,222.61
Net Profit / (Loss) for the period before Tax	(7,716.94)	(7,363.75)	(23,202.69)	(27,821.39)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7,716.94)	(7,363.75)	(23,202.69)	(27,821.39)
Net Profit / (Loss) for the period after tax	(7,716.94)	(7,363.75)	(23,202.69)	(27,821.39)
Total Comprehensive Income for the period and Other Comprehensive Income	(7,716.94)	(7,363.75)	(23,202.69)	(27,821.39)
Paid up Equity Share Capital (in no.)	153,137	153,137	153,137	153,137
Reserves (excluding Revaluation Reserve)	NA	NA	(1,26,275.66)	(1,03,072.97)



जाहीर सूचना

माझे अश्लीत श्रीमती साधना गुप्ता या औद्योगिक गाळा क्र.१५, तळमजला, आदर्श संविदा प्रिमाक्सस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटीची इमारत क्र.१७एबी, संविदा जे आर्डीसिंग कॉम्प्लेक्स, अंधेरी कुर्ला रोड, साकिनाका, मुंबई-४०००२९, क्षेत्रफळ ८६० चौ.फु. विट्पत्र अथ (सदर मालमत्ता) येथील जागेचा मालक आहे.

येथे नमुद करण्यात येत आहे की, श्रीमती साधना गुप्ता आणि त्यांचे वडील श्री. तेजपाल गुप्ता हे सदर मालमतेचे संयुक्त मालक होते. श्री. तेजपाल गुप्ता यांचे १९ एप्रिल, २००३ रोजी निधन झाले.

श्रीमती साधना गुप्ता या श्री. तेजपाल गुप्ता यांचे कायदेशीर वारसदार आहेत. तदनुसार सोसायटीने श्रीमती साधना गुप्ता यांच्या नावे सदर मालमतेचे मालकीहक आणि संबंधित मग आमगण हस्तांतर केले.

माझे अश्लीत श्रीमती साधना गुप्ता यांनी सदर मालमतेपैकी त्यांचे सर्व अधिकार, हक्क व हित १) श्रीमती धर्मशिला एम. झा, २) श्री. सरोजकुमार झा व ३) श्री. कुण्ठावद एम. झा यांच्याकडे विक्री व हस्तांतर करण्याचे मान्य केले आहे. जर कोणा व्यक्तीस/संस्थेस, बँकेस किंवा वित्तीय संस्थेस सदर मालमत्ता किंवा भागधार विक्री, हस्तांतर, मालकीहक, अधिकार किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा, आक्षेप, रोख, अधिकार, हक्क, लाभ, हित असल्यास त्यांनी लेखी स्वस्पष्ट दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर सदर जाहीर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत कळवावे. जर दावा प्राप्त झाल्या नाही तर असे दावा अस्तित्वात नाही आणि त्या किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

सही/- मेहुला ए. खेतिया (वकील, उच्च न्यायालय) १०९, १ला मजला, श्री साई शांती कोहोसी., पटेल चौक, चांदकोर (पु.), मुंबई-७७. ९९३०४८८३३२, advmehulkhetia@gmail.com टिकाण: मुंबई दिनांक: १५.०२.२०२५

जाहीर सूचना
यादारे सूचना देण्यात येते की, मयत व्यक्तीच्या फायदेशीर वारसांनी त्याच्या नावे नोंदीकृत रिलीज डीड आणि बलिपसत्र केल्यामुळे, ग्रीन मेडोज इमारत क्र. २ए (सदर इमारत) म्हणून ज्ञात इमारतीत असलेल्या खाती दिलेल्या अनुसूचीमध्ये विशेषतः वर्णन केलेल्या (प्रिमाक्सस) प्लॅटचा माझे अशिल आता फक्त, संपूर्ण मालक आहे.

कोणा व्यक्तिस सरर जागेच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात विक्री, देवाणघेवाण, नियुक्ती, महागण, शुल्क, भेट, वस्तु, ट्रस्ट, मोनिटॅर, वारसा, व्यवसाय, ताबा, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, रजा आणि परवाना, परवाना, काळजीबाहक आधार, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, धारणाधिकार, देवभात, सुविधा, सुटका, त्याम किंवा इतर कोणत्याही पद्धतीने कोणत्याही करादादारे, करादादारे, दुस्तव्यजादारे, लेखनादारे, हस्तांतरण करादादारे, योजनाव्यवह, मनुष्यपदादारे, उस्ताधिकार, कुटुंब व व्यवसाय/वसात, खटला, डिब्री किंवा कोणत्याही न्यायालयाचा न्यायालयीन आदेश, करार/करार, किंवा भार किंवा अन्यथा कोणत्याही स्वरूपाचे असो यादारे कोणातही हिस्सा, अधिकार, शिर्षक, लाभ, हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी असल्यास त्यांनी हे प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचा आत, चेंबर क्र. ३०, २४ बी, राजा बाहादूर कंपाउंड, १०४ एसीएएस लॉयर्स चेंबर, पहिला मजला, अंबांजलात दोशी मार्ग, बीएसई समोर, फोर्ट, मुंबई - ४०० ००९ येथील त्यांच्या कायलात लेखी स्वरूपात कागदोपरी पुराव्यांसह ते कळवावे अशी विनंती आहे, असे न केल्यास, अशा कोणत्याही हिस्सा, हक्क, शिर्षक, लाभ, हित, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणीकडे दुर्लक्ष केले जाईल आणि जे माफ केले गेले आहे आणि/किंवा सोडून दिले आहे असे मानले जाईल आणि प्रस्तावित व्यवहार आमच्या अशिलांदारे अशा कोणातही कथित दाव्याचा किंवा आक्षेपाचा संदर्भ न घेता पूर्ण केला जाईल.

सर्व संबंधित अनुसूची (सदर प्रिमाक्ससचे वारसा)
ग्रीन मेडोज लिमिटेड क्र. २ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड च्या इमारत क्र. २ए च्या तळ मजल्यावरील प्लॅट क्र. ३.१.२, लोखंडवाला टाउनशिप, कांतिवली पूर्व, मुंबई - ४०० १०१ येथे स्थित बर्मिनीवरील सी.टी.एस.क्र.१८० (पी). दिनांक १५ फेब्रुवारी २०२५.

सही/- आदिल शाम बकौल

जाहीर सूचना
सदस्यांना जाहीरपणे कळविण्यात येते की, दिव्या संपवी, वकील, गंभी त्यांच्या अशिलांच्या वतीने ३० जानेवारी २०२५ रोजी टाऊन ऑफ इंडिया, इंग्रजीत गुजरात समाचार आणि हिंदीत नवभारत टाऊनमध्ये प्रकाशित केलेल्या जाहीर सूचना दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि त्यात अपूर्ण विधाने आहेत.

सदस्यांना जाहीरपणे मोठ्या प्रमाणात पृथील माहिती देण्यात येते की, मी, **राजेश विष्णू बागवे**, विटोच्या दगडी भिंतीपासून बनवलेल्या चार खोल्यांच्या रचना, छतावर जी.आय शिट चांगल्या प्रकारे जम केल्या आहेत आणि माझ्या ताब्यात आहेत जे स्ट्रक्चर क्र. १ च्या संदर्भात पॅराडाईज बँकेट/शिव मंदिराच्या शेजारी छत, १८.५८ चौ.मी., रचना क्र. २, १८.५८ चौ.मी., रचना क्र. ३, १८.५८ चौ.मी. मोजमाप आणि १८.५८ चौ.मी. मोजमाप बांधकाम क्र. ४, 'दादू मास्टर चाव' म्हणून ज्ञात वास्तूमध्ये, सर्व्हे क्र. ५७, हिस्सा क्र. ४, सी.टी.एस. क्र. ४०७/डी, समोर अशा इलेक्ट्रिस्टि ऑफिस, देवदास लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०२९ (यापुढे सदर रचना म्हणून संदर्भित) म्हणून, संपूर्ण व्यवहार माझ्या मालकीच्या संरचनेच्या अधिकारांच्या आणि दावाच्या अधीन असेल. त्यानुसार, मी वर नमुद केलेल्या इमारतीच्या ताब्यातील हक्कांमध्ये आणि गृहनिर्माण संस्था (प्रस्तावित) सोसायटीचा सदस्य आहे आणि सोसायटीला झोपडपट्टी म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही सोसायटी एक खाजगी झोपडपट्टी आहे आणि झोपडपट्टीपुर्वक संपादन अधिकाराने या झोपडपट्टीचा पुनर्विक्रम प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
टिकाण: मुंबई दिनांक: १५.०२.२०२५

सही/- राजेश विष्णु बागवे

PUBLIC NOTICE

Mr. NILESH D. PATIL a Member of the Yashodhan Co-Operative Housing Society Limited, having address at Babu Baghwe Road, Dahisar (West), Mumbai-400068 and holding Flat No. A-402, in the building of the society, died on 23.02.2024.

Their legal heirs has applied to the society about transfer of the said Shares / Flat. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society.

If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society.

A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society between 10 AM To 5 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Yashodhan Co-Op. Hsg. Soc. Ltd. Sd/- Hon. Secretary

Place: Mumbai Date: 15/02/2025

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनेस येथे सूचना देण्यात येत आहे की, मृत, राजेश विष्णू बागवे वकील, गंभी त्यांच्या अशिलांच्या वतीने ३० जानेवारी २०२५ रोजी टाऊन ऑफ इंडिया, इंग्रजीत गुजरात समाचार आणि हिंदीत नवभारत टाऊनमध्ये प्रकाशित केलेल्या जाहीर सूचना दिशाभूल करणाऱ्या आहेत आणि त्यात अपूर्ण विधाने आहेत. त्यानुसार, मी वर नमुद केलेल्या इमारतीच्या ताब्यातील हक्कांमध्ये आणि गृहनिर्माण संस्था (प्रस्तावित) सोसायटीचा सदस्य आहे आणि सोसायटीला झोपडपट्टी म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही सोसायटी एक खाजगी झोपडपट्टी आहे आणि झोपडपट्टीपुर्वक संपादन अधिकाराने या झोपडपट्टीचा पुनर्विक्रम प्रक्रिया करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
टिकाण: मुंबई दिनांक: १५.०२.२०२५

सही/- राजेश विष्णु बागवे

जी.के.पी. प्रिटींग अँड पॅकेजिंग लिमिटेड

गाळा क्र. १, तळमजला, चॅम्पिन कंपाऊंड, चाचास बाग, वसई, पाल्घर-४०१२०८.

सीआयएन: एन२१०१९एमएच२०१८पीएलसी३०४२१६, ईमेल: gkpcplcompliance@gmail.com, वेबसाईट: www.gkpl.in,

३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिहित एकमव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अ. क्र.	वर्णन	संपलेली तिमाही अलेखापरिहित	संपलेली तिमाही अलेखापरिहित	संपलेली तिमाही अलेखापरिहित	संपलेले वर्ष संपलेली तिमाही अलेखापरिहित
१	कार्यवहानातून एकूण उत्पन्न	२०६.००	७७०.०१	५७०.६३	२८०.२३
२	कार्यवहानातील निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादनास आणि किंवा विशेष साधारण बाबतून)	२२.४३	२०.२९	१.४८	(४६.६१)
३	करपूर्व कार्यावहानातील निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनास आणि किंवा विशेष साधारण बाबतून)	२२.४३	२०.२९	१.४८	(४६.६१)
४	करानंतर कार्यावहानातील निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनास आणि किंवा विशेष साधारण बाबतून)	२१.८५	२१.४७	१.४०	(४७.४६)
५	कार्यावहानातील एकूण संवर्धन उपलब्ध (कार्यावहानातील एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर संवर्धन उपलब्ध (करानंतर))	२१.८५	२१.४७	१.४०	(४७.४६)
६	भरण केलेले समभाण भांडवल (र.१०/- प्रत्येकी)	२१९१.८८	२१९१.८८	२१९१.८८	२१९१.८८
७	उत्पन्न प्रमाण (र.१०/- प्रत्येकी) (अंमळित व खंडित कार्यवहानातील)	०.१०	०.१०	०.०१	(०.०१)
१. मूळ (र.)		०.१०	०.१०	०.०१	(०.०१)
२. सीमित (र.)		०.१०	०.१०	०.०१	(०.०१)

टिप: १) सेबी (लिस्टिंग ऑपरेटिंग अँड डिस्क्लोजर विनियम)नुसार २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली अलेखापरिहित तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुना-तयारीत उतरा आहे. तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.gkpl.in वेबसाईटवर आणि बीएसईच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२) एकमेव अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचे १४.०२.२०२५ रोजी झालेल्या सभेत लेखासमितीद्वारे पुनर्विरीक्षण करण्यात आले आणि १४.०२.२०२५ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळद्वारे मान्य करण्यात आले.

जी.के.पी. प्रिटींग अँड पॅकेजिंग लिमिटेडकरिता
सही/- केतन गोडिया - व्यवस्थापकीय संचालक

टिकाण: वसई दिनांक: १४.०२.२०२५

FEDERAL BANK
YOUR PERFECT BANKING PARTNER

GOLD SALE NOTICE

Notice is hereby given to the public in general and the account holders in particular that e-auction of the pledged gold ornaments in the below mentioned account/s will be conducted by Federal Bank Ltd., on 07.03.2025 through online portal, <https://gold.samil.in>. Interested buyers may log on to the auction portal or contact the Bank at Kalina & Vileparle for further information. In case e-auction is not materialised for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments, Bank shall be conducting private sale of the items on any subsequent date/s without further notice.

BRANCH NAME	LOAN ACCOUNT	BRANCH NAME	LOAN ACCOUNT NUMBER
Mumbai / Kalina	16826100060789	Mumbai / Kalina	16826100058445
Mumbai / Kalina	16826100058486	Mumbai / Kalina	16826100059955
Mumbai / Kalina	16826100058973	Mumbai / Kalina	16826100059963
Mumbai / Kalina	16826100060292	Mumbai / Vile Parle	13936100043132
Mumbai / Kalina	16826100060920	Mumbai / Vile Parle	13936100041763
Mumbai / Kalina	16826100060946	Mumbai / Vile Parle	13935600004784
Mumbai / Kalina	16826100060953	Mumbai / Vile Parle	13935600004792
Mumbai / Kalina	16826100060227	Mumbai / Vile Parle	13935600004800
Mumbai / Kalina	16826100060359		

Place: Kalina & Vileparle
Date: 14.02.2025

Sd/-
Authorised Officer/
For The Federal Bank Ltd.

कॅपरोलॅक्टम केमिकल्स लिमिटेड
सीआयएन: एन२३११०एमएच१९८८पीएलसी०९६८३
नोंदीकृत कार्यालय: बी-३१, एमआरडीसी, महाड, दि. रायगड-४०२३०२
ई-मेल: caprolactam@gmail.com, वेबसाईट: www.caprolactam.co.in

३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिहित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाखात)

वर्णन	संपलेली तिमाही अलेखापरिहित	संपलेली तिमाही अलेखापरिहित	संपलेले वर्ष संपलेली तिमाही अलेखापरिहित
कार्यवहानातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३५.९२.२४	३५.९२.२३	३५.०३.२४
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	-३.५७	-५६.३१	१९.७४
करानंतर कार्यावहानातील निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबतून)	-३.५७	-५६.३१	१९.७४
समभाण भांडवल (दफती मूल्य र.१०/- प्रती)	४६०.००	४६०.००	४६०.००
एकूण (संक्षिप्त केल्या नसलेले परवर्तक/संपूर्णस्वीकृत करवहाने)	-	-	१९.७४
उत्पन्न प्रमाण (अपवादनास बाबतून व भरत) (र.१०/- प्रती)	-०.०७	-०.३५	०.४३
मूळ #	-०.०७	-०.३५	०.४३
संक्षिप्त #	-०.०७	-०.३५	०.४३

टिप: १) सेबी (लिस्टिंग ऑपरेटिंग अँड डिस्क्लोजर विनियम)नुसार २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली अलेखापरिहित तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुना-तयारीत उतरा आहे. तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.caprolactam.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२) सदर वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विरीक्षण करण्यात आले आणि १४.०२.२०२५ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिष्कारणी मर्यादित पुनर्विरीक्षण केले आहे.

सही/-
डोय एम भागुवाणी (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक) (सीआयएन:००६३३७४६)

टिकाण: महाड दिनांक: १४.०२.२०२५

TATA

टाटा कॅपिटल लिमिटेड
नोंदीकृत कार्यालय: ११वा मजला, टॉवर ए, पॅनिमुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर माद, मुंबई-४०००१३. सीआयएन: एन२३१०एमएच२०१०पीएलसी२१०२१

पत्रिका-४-४ (नियम-८(६) ची तरतूद वहा)

स्थावर मालमतेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिस्कुटीटाव्होल आणि टेकन्स्ट्रक्चर अँड एन्फोर्मेटिऑन सिस्कुटीटी इंटरनेट अँड, २००२ सहवाचित सिस्कुटीटी इंटरनेट (एन्फोर्मेटिऑन) रुस २००२ च्या नियम (६) अन्वये स्थावर मालमतेच्या विक्री करिता ई-लिलात विक्री सूचना.

सर्वसामान्य जनेस आणि विशेषतः कर्जदार व जापनिदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, टाटा कॅपिटल लिमिटेड (टीसीएल) (एसीएलटीद्वारे व्यवस्था बांधकामानुसार टाटा कॅपिटल फायनान्सियल सर्व्हिसेस लिमिटेडचे हस्तांतरित) यांच्याकडे ताण असलेल्या खालील स्थावर मालमत्तांचा वास्तविक ताबा टाटा कॅपिटल लिमिटेड (टीसीएल) च्या प्राधिकृत अधिकार्यांनी दिनांक ०५ मार्च, २०२४ रोजी घेतला आहे आणि टाटा कॅपिटल लिमिटेड (टीसीएल) यांच्याकडे १. अटरेक कन्स्ट्रक्शन प्रा. लि. (कर्जदार/गणपतराव), २. संदीप डी. कर्जदार (सह-कर्जदार), ३. बीना संधीप कर्जदार (सह-कर्जदार), ४. सविन ऑफिशर इन्वियुमेंट प्रा. लि. (सह-कर्जदार/तारकण) यांच्याकडून दिनांक २ मार्च, २०२३ रोजी देय रकम रु. २,३०,४६,९२५.४३/- (रुपये दोन कोटी नवस लाख सहाशेचासह हजार नवस हजार आणि सवस शेंकड्यांचे पन्हास) च्या संपूर्णकरिता दिनांक ४ मार्च, २०२५ रोजी जसे आहे तसे आहे जे आहे याचे आणि या तत्वावर विक्री केली जाईल. अस्तित्वात मुल्य रु. ८६,८६,८६०.००/- (रुपये आठ लाख अठसह हजार सहाशे फक्त) आणि इतरा रकम रु. ८,६८,६८०/- (रुपये आठ लाख अठसह हजार सहाशे फक्त) असेल.

विक्रीच्या सविस्तर नियम व अटीकरिता कृपया टाटा कॅपिटल लिमिटेड (टीसीएल) च्या वेबसाईटमध्ये अर्थात www.tatacapital.com वरल <http://www.tatacapital.com/content/tata-capital-pdf/Auction-Sale-Notice.pdf> हिलका संदर्भ घ्यावा. सदर सूचना ही संपादनरीत कायदा २००२ सहाय्यचित्त अस्तित्वातचे नियम १(१) च्या तरतूदीनुसार उपरोक्त तारखेला विक्री घेणेबाबत कर्जदार/जापनिदार/तारकणकरिता सूचित करण्याची ३० दिवसांची अंतिमारी सूचना आहे.

अनुसूची
अ. क्र. ४. एमएस ऑफिशर इन्वियुमेंट प्रा. लि. यांच्याद्वारे महाग ठेवलेल्या मालमतेचे वर्णन

सर्वे क्र. (दस्तावा/पत्र/बाता क्र)	वर्णन	वर्णन
१	प्लॉट क्र. ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १८७, १८८, १८९, १९०, १९१, १९२, १९३, १९४, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २००, २०१, २०२, २०३, २०४, २०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१२, २१३, २१४, २१५, २१६, २१७, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, २२८, २२९, २३०, २३१, २३२, २३३, २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २५०, २५१, २५२, २५३, २५४, २५५, २५६, २५७, २५८, २५९, २६०, २६१, २६२, २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६८, २६९, २७०, २७१, २७२, २७३, २७४, २७५, २७६, २७७, २७८, २७९, २८०, २८१, २८२, २८३, २८४, २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९०, २९१, २९२, २९३, २९४, २९५, २९६, २९७, २९८, २९९, ३००, ३०१, ३०२, ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६, ३१७, ३१८, ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३४१, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५०, ३५१, ३५२, ३५३, ३५४, ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७०, ३७१, ३७२, ३७३, ३७४, ३७५, ३७६, ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१, ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३८८, ३८९, ३९०, ३९१, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१	